

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्या नवलेखक योजनेअंतर्गत नियुक्त
करण्यात आलेल्या तज्ज्ञांना द्यावयाच्या
मानधनात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: पुरस-१०१२/प्र.क्र.१११/२०१२/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,

तारीख: ०४ ऑगस्ट, २०१४.

वाचा :-

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं २००२/प्र.क्र.१३५/सां.का.-२, दि.११ जुलै, २००२ व शुध्दीपत्रक समक्रमांक दि.३० जुलै, २००२.
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रासांधो-१०१२/प्र.क्र.७१/२०१२/भाषा-३, दि.३ मार्च, २०१४.

प्रस्तावना :-

राज्यातील नवोदित लेखकांना उत्तेजन मिळून त्यांच्याकडून मराठी भाषेमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट साहित्य निर्मित व्हावी या हेतूने व नवोदित लेखकांना शासनाकडून मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नवलेखक उत्तेजनार्थ योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत, नवलेखकांकडून दरवर्षी काव्य, नाटक / एकांकिका, बालवाङ्मय, कथा, कादंबरी ललितगद्य या विविध वाङ्मय प्रकारातील हस्तलिखिते मागविण्यात येतात. या हस्तलिखितांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येते व त्यानंतर प्रकाशनास पात्र ठरलेली हस्तलिखिते प्रकाशित करण्यात येतात. मंडळाकडे प्राप्त झालेल्या हस्तलिखितांमधून प्रकाशनासाठी पात्र हस्तलिखितांची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांचे परिश्रम, जबाबदारी आणि तज्ज्ञता विचारात घेऊन संदर्भाधीन दि.११ जुलै, २००२ व दि.३० जुलै, २००२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या मानधनात कालानुरूप वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये, नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्राप्त झालेल्या हस्तलिखितांमधून प्रकाशनासाठी पात्र हस्तलिखितांची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या मानधनामध्ये खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	साहित्य प्रकार	मानधनाची सुधारीत रक्कम
१.	काव्य, नाटक, एकांकिका व बालवाङ्मय	प्रति हस्तलिखित रु.१०००/-
२.	कथा, कादंबरी, ललित गद्य	प्रति हस्तलिखित रु.२०००/-

कृ.मा.प.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. या बाबत होणारा खर्च मागणी क्र.झेडएफ ०२, २२०५ कला व संस्कृती, (००), १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२) - ३१ सहायक अनुदाने (योजनेतर) या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हे आदेश हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अमलात येतील.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४६५/१४/व्यय-४, दि.१० जुलै, २०१४ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२८१०५४२४४३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
५. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
६. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. वित्त विभाग (व्यय -४ / अर्थसंकल्प -३ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. भाषा - ३ (संग्रहार्थ).